

#### SHREE PRECOATED STEELS LTD.

CIN: L70109MH2007PLC174206

Regd. Office: 1. Ground Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai 400 053
Tel.: + 91 - 7208182677 Email spsl investors@gmail.com Website www.spsl.com

Ref: SEC/SPSL/BSE/2020-21

Date: 28th July, 2020

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street

Mumbai – 400 001

Script Code: 533110

Sub: Newspaper Publication of Financial Results for Year/Quarter ended 31st March, 2020 and 30<sup>th</sup> June, 2020.

Dear Sir.

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed the newspaper advertisements of financial results for Year/Quarter ended 31st March, 2020 and 30<sup>th</sup> June, 2020 published in Financial Express and Mumbai Lakshadeep on 28<sup>th</sup> July, 2020.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For SHREE PRECOATED STEELS LIMITED

MR. AKSHAY SHARMA

ASST. COMPANY SECRETARY

Encl: As above



(प्राधिकृत अधिकारी)

**Managing Director** 

# भारतात दाखल होण्यासाठी फ्रान्समधून काल उड्डाण घेणार राफेल



अत्याधनिक क्षेपणास्त्र आणि घातक असलेल्या तणावाच्या पाश्वेभूमीवर या राफेलचे भारतीय दलाच्या ताफ्यात येणे ही अतिशय गोष्ट समजली आहे. राफेलने भारतासाठी उड्डाण घेण्यापर्वी फ्रान्समधील भारतीय दुतावासाने राफेलची आणि भारतीय

पॅरिस, ता. २७ (प्रतिनिधी) : हवाई दलाच्या वैमानिकांचे छायाचित्र टिवट केले आहे. राफेलची विमाने दोन आणि सेमी-स्लॅथ तंत्रज्ञानाने सज्ज दिवसांच्या प्रवासानंतर २९ जुलै रोजी असणाऱ्या राफेलच्या समावेशामुळे भारतीय अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर हवाई दलाच्या ताकदीत वाढ होणार आहे. दाखल होतील सूत्रांच्या माहितीनुसार, राफेल लढाऊ विमानांमध्ये जगातील सर्वात आज फ्रान्समधील पाच किंवा सहा लढाऊ आधुनिक हवेतून हवेत मारा करणारी मीटिआर क्षेपणास्त्रेदेखील असणार आहेत. विमाने भारताकडे खाना होणार आहेत. भारतात दाखल झाल्यानंतर या विमानांना फ्रान्समधन उड्डाण घेतल्यानंतर राफेल विमानांचा प्रवास निश्चित करण्यात आला एका आठवडयातच ही लढाऊ विमाने कोणत्याही मोहिमेसाठी सुसज्ज करण्यात आहे. अनेक देशांच्या सीमा ओलांडन राफेल भारतात प्रवेश करणार आहे. फ्रान्स आहे. राफेलच्या उड्डाणासाठी ते भारतापर्यंतचा प्रवास पर्ण करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या १२ वैमानिकांना राफेल जवळपास १००० किमी प्रतितास प्रशिक्षण देण्यात आले आहे

जगातील सर्वात प्राणघातक क्षेपणास्त्रे इतक्या वेगाने उड्डाण करणार आहे. राफेलचा सर्वाधिक वेग हा २२२२ किमी अबधाबी येथील अल धाफरा येथील हवाई तळावर उतरतील. सुमारे दहा तासाच्या या प्रवासात दोन विमाने त्यांच्याबरोबर हवेत इंधन भरण्यासाठी येणार आहेत. भारताकडे येण्यासाठी उड्डाण घेतील.या प्रवासादरम्यान दोनदा विमानात इंधन हवेतन भरले जाईल. राफेलच्या पायलट्सना हवेत असताना इंधन भरण्याचे प्रशिक्षणही दिले

प्रति तास इतका आहे. राफेल जेट्स रात्रभर अबधाबीमध्ये थांबल्यानंतर राफेल

## गांजा मिळाला नाही म्हणून पट्टयाने गिळला चाकू;

नवी दिल्ली, ता. २७ (प्रतिनिधी): लॉकडाऊच्या काळात नशेसाठी गांजा मिळाला नाही म्हणून एका व्यक्तीने चक्क चाकूच गिळला. हरयाणामधील पलवल येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरूणाने हे कृत्य केले आहे. त्याने एक वाटी पाण्यासोबत हा २० सेमी इतका लांबीचा चाकू गिळला. त्यानंतर तो तब्बल दीड महिना गप्प बसला. मात्र, त्यानंतर पोटात दुखायला सुरुवात झाली. ताप

येऊ लागला. तपासणीत या व्यक्तीच्या पोटात चाकू आहे, असे आढळले. त्यानंतर त्या व्यक्तीला (AIIMS) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी याच्या फुफ्फुसात अडकेला चाकू बाहेर काढला.

एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, ही एक दुर्मिळ आणि मोठी अशी पहिलीच घटना आहे. जे लोक व्यसनी आहेत अशांवर लक्ष देण्याची गरज असून त्यांच्या वागणुकीत काही बदल जाणवल्यास त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे. हा व्यक्ती व्यसनाचा शिकार झाला होता. तो अनेक वर्षांपासून गांजा पित आला आहे. त्यामुळे त्याला सायकोसिस जडलेला होता. मात्र, त्यावर या तरुणाने उपचार केले नाहीत. ज्या व्यक्तींना सायकोसिस झालेला असतो, अशा व्यक्ती चमचे किंवा पीन गिळतात.

पॅरिस, ता. २७ (प्रतिनिधी) करोनाच्या संसगार्ने जगभरात थैमान घातले आहे. करोनाच्या बदलत्या स्वरुपामुळे काहीवेळेस करोनाबाधित रुग्णांना ओळखणे कठीण जात आहे. त्यामुळे करोना चाचणी करण्यावर अनेक देशांनी भर दिला आहे. करोनाचा फटका जगभरातील अनेक विकसित देशांनाही बसला आहे. मात्र, त्यातही आता फ्रान्सने आपल्या नागरिकांसाठी करोनाची चाचणी मोफत केली आहे. त्याशिवाय खासगी रुग्णालयाकडून ज्यांनी असेल, त्या सर्व नागरिकांना रिफंड देण्यात येणार असल्याची

वेरन यांनी केली. व्हर्नन यांनी दिलेल्या एका वृत्तपत्राला मुलाखतीत सांगितले की, 'मी या शनिवारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. कोणताही फ्रान्सचा नागरीक पूर्णपणे पीसीआर करोना चाचणी पुन्हा करू शकतो.' डॉक्टरांच्या सूचनेची त्यासाठी किंवा कारणाची आवश्यकता भासणार नाही, करोनाची लक्षणे ही मोफत चाचणी करता येणार सांगितले. त्यांनी फ्रान्समध्ये करोनाची दुसरी लाट सावध उत्तर दिले. करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत आता बोलणे फार घाईचे होईल. मागील काही घोषणा आरोग्य मंत्री ऑलिव्हियर दिवसात करोनाबाधित प्रकरणे ५१३ जणांना करोनाची बाधा

काश्मीर मुद्यावर पाकिस्तानला आणखी एक झटका

काश्मीरचा मुद्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर आल्याची माहिती त्यांनी दिली. तुकीचें राजनियक करतं. यामुळे चीनसह पाकिस्तानलाही तोंड द्यावं

उपस्थित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू अधिकारी असलेल्या बोजकीर यांनी सांगितले लागत असल्याने भारताची चिंता वाढली आहे. आहे. पाकिस्तानच्या या प्रयताला मोठा झटका की, आगामी काळात लवकरच पाकिस्तानचा पाकिस्तानी माध्यमांनी शनिवारी एक व्हिडिओ

बोजिकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यात

झाल्यामुळे पाकिस्तानच्या मनसुब्यांना धक्का

इस्लामाबाद, ता. २७ (प्रतिनिधी) : समस्या निर्माण झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात

बसला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या 🛮 दौरा करता येईल अशी अपेक्षा करतो. संयुक्त राष्ट्र

सत्रासाठी निवडण्यात आलेले अध्यक्ष वोल्कान संघाच्या ७५ व्या महासभेशी निगडीत अजेंड्याचे

बोजकीर यांनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला. या 🛮 मुद्दे आणि प्राथमिकता असलेल्या मुद्यांवर चर्चा

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या महासभेचे पाकिस्तान सरकार काश्मीरचा मुद्दा उपस्थित

अध्यक्ष वोल्कान बोजिकर यांनी विमानात तांत्रिक 👚 करणार होते. परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी त्याबाबतचे

बिघाड झाल्याच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रह तसे संकेतही दिले होते. मात्र, आता हा दौरा रह

काळात कधी होईल, याची माहिती समोर आली बसला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान,

नाही. बोजिकर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह पाकिस्तानने भारताविरोधात लढाईची तयारी

महमूद कुरेशी यांच्या निमंत्रणावरून २६-२७ अधिक बळकट करण्यासाठी स्कार्द्र हवाई तळावर

जुलै रोजी पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार होते. जेएफ -१७ ही लढाऊ विमानं तैनात केली आहेत.

बोजिकर यांनी ट्विट करून आपला पाकिस्तान एवढेच नव्हे तर पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील

दौरा रद्द झाला असल्याचे कळवले. पाकिस्तानच्या 🛮 चार हवाई तळांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

दौऱ्यावर जात असताना विमान उड्डाणात तांत्रिक 🏻 लडाखच्या अगदी जवळ असलेल्या या हवाई

दौऱ्यात पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्या उपस्थित 👚 होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

करण्यात येणार होता.

करत असल्याचे सांगितले. आता हा दौरा आगामी

कमी आढळत आहेत. युवकांनी करोनाच्या संसगार्ला गांभीयार्ने घेण्याची आवश्यकता असून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन

करोनाची बाधा झाली आहे. झाली आहे. अमेरिकेत करोनाने थैमान घातले असून ४१ लाख ब्राझीलमध्ये २३ लाख ९४ हजार

जारी केला. यात पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमख

मुजाहिद अन्वर खान यांनी हवाई तळाला भेट

दिली. ऑपरेशनल तयारीचा आढावा घेताना ते

या भागात पाकिस्तान हाय अल्टीट्यूड एअर

कॉम्बेटचा सराव करत आहे. यासाठी पाकिस्तानने

मोठया प्रमाणात लढाऊ विमानं आणि हवाई

दलाचे कर्मचारी तैनात केले आहेत. पाकिस्तान

व्याप्त काश्मीरमधील स्कार्द्र हे हवाई तळ

रणनीतिकदृष्ट्या पाकिस्तानच्या हवाई दलासाठी

खूप महत्त्वाचं आहे. येथून श्रीनगर आणि लेहचे

अंतर केवळ २०० किलोमीटर आहे. येथून उड्डाण

घेतल्यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमानं अवघ्या

५ मिनिटांत भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करू

शकतात. पण सीमेवर तैनात असलेली भारताची

हवाई संरक्षण प्रणाली ते भेद शकत नाही.

झाली असून ८६ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकुण संख्या लाखांवर गेली कोरोना व्हायरसने देशात आतापर्यंत 28,22,548 जणांना संसर्ग झाला आहे. अशी रविवारची ही आकडेवारी आहे covid19india.org ने ही आकडेवारी दिली. या आकडेवारीनुसार कोरोनाचे देशात ४ लाख ७७ हजार २२८ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. तर ९, ०१,९५९ बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चींज देशात आतापर्यंत ३२ हजार ३५० THOMAS SCOTT (INDIA) LIMITED CIN: L18109MH2010PLC209302 Authorised Cap: Rs. 50,000,000/ Subscribed Cap: Rs. 33,900,000

Paid up Cap: Rs. 33,900,000/I. Off: 50, Kewal Industrial Estate, Senapai Marg, Lowe Parel (West), Mumbai-40001 Email: investor.tsil@banggroup.com

Website: www.thomasscott.org Corp. Off: 405-406. Kewal Industrial Estate. Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai- 400 013

NOTICE NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the 01/2020-21 Meeting of Board of Directors of he Company is scheduled to be held or riday, 31st July, 2020 at 02.30 p.m. at the Corporate Office of the Company situated a 105-406, Kewal Industrial Estate, Senapat Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2020. The said Notice may be accessed on the Company's Website at www.thomasscott.org

and also on the Stock Exchange Website a www.bseindia.com and www.nseindia.com For Thomas Scott (India) Limite

Sd/ Rashi Bang Place : Mumbai Date: 24.07.2020 Company Secretary

**BANG OVERSEAS LIMITED** CIN: L51900MH1992PLC067013

Authorised Cap: Rs. 160.000.000/ Subscribed Cap: Rs. 135,600,000
Paid up Cap: Rs. 135,600,000/Regd. Off: 405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Email: cs@banggroup.con

group.com NOTICE NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the 01/2020-21 Meeting of Board of Directors o the Company is scheduled to be held or Friday, 31st July, 2020 at 04.30 p.m. at the Registered Office of the Company situated at 405-406, Kewal Industrial Estate

ended 31st March, 2020. The said Notice may be accessed on the Company's Website at www.banggroup.com and also on the Stock Exchange Website a www.bseindia.com and www.nseindia.com For Bang Overseas Limited

Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai- 400 013 to consider and appro-

the Audited Financial Results (Standalone &

Consolidated) for the quarter and year

Harsh Joshi Place : Mumbai Date: 24.07.2020 Company Secretary

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that to all Public in general that, my clients (1) Mrs Anupama Vilas Sankeshwar, (2) Mrs. Asmita Dilip Adhav and (3) Mr. Shreyasi Yogini Walawadekar (Shreyash Sharadchandra Adhav) are the legal heirs and legal representatives of Late Mrs. Shalini Chandrakant Adhav. That Late Mrs. Shalini Chandrakant Adhav was the owner of Flat No.38/1533, D. N. Nagar, Samata Co-op. Housing Society Ltd., D. N. Nagar, Andheri (West) Mumbai-400 053, within the Municipal jurisdiction of K/West Ward, MCGM and within the Registration Dist. BSD Mumbai and was lawful member of the Samata Co-op. Housing Society Ltd., and holding Five fully paid up shares o Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing its distinctive Numbers from 161 to 165 (both inclusive) issued by the Said Society under their Share Certificat No.33 dated 19/07/1987. Late Mrs. Shalini Chandrakant Adhav expired intested on 07/09/2017 at Pune leaving behind my clients as her legal heir and legal representatives. My clients are claiming that my clients are the only legal heirs and legal representatives and successors of late Mrs. Salir Chandrakant Adhav and have equal right, title and interest in abovesaid Fla Premises and entitled to claim equal right in the abovesaid Flat Premises. My clients are intending to make an Application with the Society for the transfer of the abovesaid Flat and abovesaid Shares from the name of deceased Mrs Shalini Chandrakant Adhav to the names of my clients. All public in general i hereby informed that, if any person/persons have any kind of claim / interes of whatsoever nature by way of legal charges, attachment, lien, claim lispendence, Sale, Mortgage, Lease, demands of whatsoever nature in re spect of the above said Flat Premises and Shares shall lodge their claims and objections within 14 days from the date of publication of this notice at the office address of the undersigned Mr. Mukund Manohar More, Advocate High Court at 117, DR-1, Swapnasiddhi CHSL., MMRDA Colony, Ram Mandii Goregaon West, Mumbai 400104 and / or with the Hon?ble Secretary of Samata Co-op. Housing Society Ltd. If no claim is received within stipulated time limit, it will be deemed that the above mentioned Flat Premises and Shares are free from all encumbrances and the Society will be at liberty to transfer the abovesaid Flat Premises and shares from the name of deceased member Mrs. Shalini Chandrakant Adhav to the names of my clients (1) Mrs. Anupama Vilas Sankeshwar, (2) Mrs. Asmita Dilip Adhav and (3) Mr. Shrevash Youir Walawadekar (Shreyash Sharadchandra Adhav). No claim will be entertain on the expiry of 14 days period. The above Public Notice is given to invite the claims and Certificate will be issued to my clients stating therein that the Flat Premises is free from all encumbrances.

#### SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO

All that pieces and parcels of Flat No.38/1533, D. N. Nagar, Samata Co-op. Housing Society Ltd., D. N. Nagar, Andheri (West), Mumbai-400053, within the Municipal jurisdiction of K/West Ward, MCGM and within the Registration Dist. BSD Mumbai and Five fully paid up shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing its distinctive Numbers from 161 to 165 (both inclusive issued by the Said Society under their Share Certificate No.33 dated

Date: 28.07.2020 Mr. Mukund M. More **Advocate High Court** 

#### ALKEM अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

**सीआयएन:**एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. दूर::+९१-२२-३९८२९९९९ फॅक्स:+९१-२२-२४९५२९५५ वेबसाईट: www.alkemlabs.com ई-मेल: investors@alkem.com

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्र रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता ३३ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की**३० जून,** २०२० **रोजी** संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळार्च

सदर माहिती कंपनीच्या www.alkemlabs.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: २७.०७.२०२०

ठेकाण: मुंबई

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

सही/

मनिष नारं अध्यक्ष-विधी, कंपनी राचिव व सक्षम अधिकार



दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

**राष्ट्रीय कार्यालय :** एचडीआयएल टॉवर, बी विंग, ६वा मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, २रा व ३रा मजला, रुस्तमजी आर-केड, ing Rules Changing Lives दहिसर (प.), महाराष्ट्र-४०००६८.

परिशिष्ट ४ ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड**चे (डीएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नेयम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदार/जामिनदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमुद्र केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली दिलेल्या तारखांना घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूर आहे. विशेषतः कर्जदार व मालमत्तेचे मालक आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड** यांच्या खाली नमुद

कर्जदार/जामिनदारांचे नाव/कर्ज क्रमांक	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा दिनांक
	फ्लंट क्र.३०२, ३रा मजला, इमारत क्र.२१, ट्युलीप कोहीसोलि., मेफेअर विरार गार्डन्स्, खारोडी नाकाजवळ, आगाशी रोड, विरार (प.), ठाणे, महाराष्ट्र-४०१३०३ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	१९.१२.२०१९ रोजी रु.२४,३२,९९५/- (रुपये चोवीस लाख बत्तीस हजार नऊशे पंच्याण्णव फक्त)	२२.०७.२०२०
(एलसी क्र.००००५४०८)/विरार पुर्व शाखा) सचिन सुरेश वेलणकर (कर्जदार), अक्षता सचिन वेलणकर (सहकर्जदार)	पलॅट क्र.00%, तळमजला, इमारत क्र.१६, इंद्रायणी वेस्ट एण्ड कोहौसोलि., सेन्ट झेवियर शाळेजवळ, वेस्ट एण्ड, तिरुपती नगर, विरार (प.), ठाणे, महाराष्ट्र-४०१३०३ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	१९.१२.२०१९ रोजी ह.१८,३३,१०६/ – (रुपये अठरा लाख तेहतीस हजार एकशे सहा फक्त)	२२.०७.२०२०
(एलसी क्र.०००२११४५)/मुंबई मेट्रो शाखा) खुमसिंग उदयसिंग चौहान (कर्जदार)	फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, इमारत क्र.बी१०, राम जश कोहौसोलि., रामदेव पार्क, राम मंदिराजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे, महाराष्ट्र-४०११०७ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	१९.११.२०१९ रोजी रु.१७,३१,१३८/ – (रुपये सतरा लाख एकतीस हजार एकशे अडतीस फक्त)	२२.०७.२०२०
(एलसी क्र.००००१३८०)/नालासोपारा शाखा) अजय जैस्वार (कर्जदार)	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, बी विंग, श्री साई करिष्मा कोहौसोलि., रामदेव पार्कजवळ, वागड नगर, मिरा रोड (पुर्व), ठाणे- ४०११०७ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२३.०४.२०१९ रोजी रु.२६,२८,५९३/- (रुपये सत्वीस लाख अड्डावीस हजार पाचशे त्र्याण्णव फक्त)	२२.०७.२०२०
(एलसी क्र.००००७७४६)/घाटकोपर शाखा) परबतसिंग राजपुरोहित (कर्जदार) राधिका परबत सिंग राजपुरोहित (सहकर्जदार)	फ्लॅट क्र.२०३, २रा मजला, ए विंग, लोघा फ्रेशिया, क्लस्टर ४०, लोघा हेवनजबळ, शिळ रोड, डोंबिवली (पुर्व), ठाणे, महाराष्ट्र-४२१२०४ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२६.०९.२०१९ रोजी रु.३७,००,३१३/- (रुपये सदोतीस लाख तिनशे तेरा फक्त)	२२.०७.२०२०
(एलसी क्र.००००९७४५)/ठाणे शाखा) रहमत एम्स् ॲण्ड चिकेन फार्म फ्रेश (कर्जदार), मेहताब आलम रयीम (सहकर्जदार), झिन्नती खातुन मोहम्मद अक्तर रिने (सहकर्जदार २)	फ्लॅट क्र. १०४, १ला मजला, एफ विंग, बाबा विहार कोहीसोलि., नेहरू नगर, एस.के.पी. शाळेजवळ, वर्वे रोड, कुर्ला पुर्व, मुंबई उपनगर, महाराष्ट्र-४०००२४ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२६.०९.२०१९ रोजी रु.१,१३,४०,६७५/- (रुपये एक कोटी तेरा लाख चाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर फक्त)	२२.०७.२०२०
(एलसी क्र.0000६८५५)/ठाणे शाखा) संतोष वाघमारे (कर्जदार), श्रृती एस. वाघमारे (सहकर्जदार)	पलॅट क्र.००४, १ला मजला, ए विंग, रंगवाली क्र.१ कोहौसोलि., कोलबाड रोड, आदर्श नगरच्या मागे, पांचपाखाडी, ठाणे (प.), ठाणे, महाराष्ट्र-४००६०१ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	१९.११.२०१९ रोजी रु.४२,००,९९६/- (रुपये बेचाळीस लाख नऊशे शहाण्णव फक्त)	२२.०७.२०२०
(एलसी क्र.०००३५९२१)/मुंबई मेट्रो शाखा) रेवरसाईड हॉटेल ॲण्ड रिसॉर्ट (कर्जदार), गॉडफ्रे ॲलेक्स डिसोझा (सहकर्जदार), बार्बरा गॉडफ्रे डिसोझा (सहकर्जदार २), ब्रॅडली डिसोझा (तारणकर्ता)	क्र.२०२, चेनाक्रीक, हेरिटेज हॉर्टेलच्या मागे, जी.बी. रोड,	२९.१७.२०१९ रोजी रु.६६,८२,६७७/– (रुपये सहासष्ट लाख ब्याऐंशी हजार सहाशे सत्त्याहत्तर फक्तः)	२२.०७.२०२०
(प्लसी क्र.००००२००२)/भांडूप शाखा) रतीराम लक्ष्मण सपकाळे (कर्जदार), सुष्मा रतीराम सपकाळे (सहकर्जदार)	फ्लॅंट क्र.१०२, १ला मजला, कृष्णा प्राईड, सोहम इमारत, वाडेचर, उंबरडे रोड, आधारवाडी आरटीओजवळ, भारत गॅसजवळ, कल्याण (प.), ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२८.०८.२०१९ रोजी रु.२३,२४,८९७/- (रुपये तेवीस लाख चोवीस हजार आठशे सव्याण्णव फक्त)	२२.०७.२०२०
(एलसी क्र.०००१२४४४)/वसई शाखा) हरिष बांग्रा मंजेश्वर (कर्जदार), सरस्वती एच. मंजेश्वर (सहकर्जदार)	फ्लॅट क्र.२०८, २रा मजला, ए विंग, न्यु ग्रीन फिल्ड कोहौसोलि., सोपारा लिंक रोड, मराठी शाळेच्या मागे, बोळींज, विरार (प.), पालधर, ठाणे-४०१३०३ येथील मालमनेचे सर्व माग व खंड.	२५.०६.२०१९ रोजी रु.३०,९७,४२३/- (रुपये तीस लाख सत्याण्णव हजार चारशे तेवीस फक्त)	२२.०७.२०२०

#### SHREE PRECOATED STEELS

CIN: L70109MH2007PLC174206

Regd Office: 1 Ground Floor Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053 Tel: +91-7208182677 | Website: www.spsl.com | E-mail Id: spsl.investors@gmail.com

	EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020							
		•		(₹ in Lakh:				
			Standalone					
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended				
No.	Particulars	30-Jun-20	30-Jun-19	31-Mar-20				
		Unaudited	Unaudited	Audited				
1	Total Income From Operations	-	1	2				
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(11)	(15)	(31				
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(11)	(15)	(31				
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(11)	(15)	(31				
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(11)	(15)	(30				
6	Paid up Equity Share Capital	414	414	41				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	(419				
8	Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) 1) Basic 2) Diluted	(0.27) (0.27)	(0.36) (0.36)	(0.72 (0.72				

Date: 27th July ,2020

दिनांक : २८.०७.२०२०

- The above results were reviewed by audit committee and have been taken on record by the Board of Director's of the Company at its meetings held on 27th July 2020, alongwith with limited review report given by the Statutory Auditors
- The previous Year / Quarter figures have been regrouped/ re-arranged wherever necessary to make them comparable with those of the current Quarter
- The results for the Quarter ended 30th June, 2020 are available on BSE Limited website (www.bseindia.com) and on Company's website (www.spsl.com)
- After the real axation in lockdown, the Company has resumed from June, 2020 following the protocoals and guideliness issuedn by For Shree Precoated Steels Limited

SD/-Place: Mumbai Harsh L. Mehta

SHREE PRECOATED STEELS LIMITED

#### CIN: L70109MH2007PLC174206

Regd Office: 1 Ground Floor Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053

Tel: +91-22-65526677 | Website: www.spsl.com | E-mail Id: spsl.investors@gmail.com **EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS** 

					(F	Rs. in Lakhs)
				Standalone		
Sr. No.	I _	Quarter ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
NO.		31-Mar-20	31-Dec-19	31-Mar-19	31-Mar-20	31-Mar-19
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income From Operations	-	5	-	26	114
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13)
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and Other					
	Comprehensive Income (after tax)	(14)	(8)	(57)	(30)	(14)
6	Paid up Equity Share Capital	414	414	414	414	414
7	Other Equity				(419)	(389)
8	Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)					
	1) Basic	(0.29)	(0.19)	(1.38)	(0.70)	(0.34)
	2) Diluted	(0.29)	(0.19)	(1.38)	(0.70)	(0.34)

- The above results and statement of Assets & Liabilities were reviewed by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on 27th July ,2020 along with Independent Auditor's Report
- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (\*IND AS\*) notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.
- Effective April 1, 2019, the company has adopted IndAS 116 "Leases" using the modified retrospectively method and hence the comparative information is not restated. The adoption of the standard did not have any material impact on the financial results of the
- The results will be available on the Company's website: www.spsl.com and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed.
- After the realaxation in lockdown, the Company has resumed from June, 2020 following the protocoals and guideliness issued by the
- The figures for the last quarter results are the balancing figures between the audited figures In respect of the full financial year and
- published year to date figures upto the third quarter of the respective financial year The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary.

  For Shree Precoated Steels Limiter

Harsh L. Mehta Place: Mumbai Date: 27th July, 2020

#### ऑगस्ट महिन्यात बँकांना १२ दिवस सुदृया नवी दिल्ली, ता. २७ या दिवशी बँका राहणार बंद १ ऑगस्ट रोजी बकरी ईद

लवकरच करून घ्या महत्त्वाची कामे;

(प्रतिनिधी) : बँकांची आवश्यक आणि महत्त्वाची कामे असतील तर लवकरच करुन घ्या कारण भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या सुद्रूयांमुळे ऑगस्ट महिन्यात तब्बल १३ दिवस बँकांना सुद्ध्या असणार आहेत. येत्या ऑग्सेट महिन्यात बँकांना १२ दिवस सुद्रुया असतील. त्यामुळे बँकांतील कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पुढील महिन्यात बकरी ईद, रक्षा बंधन, स्वातंत्र्य दिवस आणि साप्ताहिक सुट्टीचा विचार करता १२ दिवस बँका बंद असतील. बँकांच्या सुद्ध्यांना बकरी ईदपासून सुरुवात होणार आहे आणि ३१ ऑगस्ट रोजी ओणम सणापर्यंत या अधूनमधून सुट्या येणार आहेत. आरबीआयने जाहीर केलेल्या सुद्भुयांच्या यादीनुसार वेगवेगळ्या राज्यातील सण आणि उत्सवानुसार बँकांच्या सुद्रुयांचा १२ दिवसांचा

आल्यामुळे त्यादिवशी बँक बंद राहणार आहे. तर ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. तसेच ८ ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार तर ९ ऑगस्ट रोजी रविवार येत आहे त्यामुळे त्यादिवशी साप्ताहिक सुद्वया असणार आहेत.

त्यानंतर ऑगस्ट ११ रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी, १५ ऑगस्टला स्वतंत्र दिन, १६ ऑगस्टला रविवारी, २१ ऑगस्ट रोजी हरितालिका, २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आणि चौथा शनिवार, तर २३ ऑगस्ट रोजी रविवार येते. ३१ ऑगस्ट रोजी मोहरम आणि ओणम सण आहे. त्यामुळे १२ दिवस बँका बंद असणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर या सुट्ट्यांची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाइटवर अन्य महिन्यातील सुद्भयांची यादी देण्यात आली आहे.

(CK BIRLA GROUP

# Campus 26-EC Road, Dehradun-248001

lation, commissioning of welding equipment 24 months 11.0 lakhs Welding) at GITI Boys, Dehradun (Sahaspur)

Bids are invited from reputed firms vide National Competitive nethod. A complete set of bidding documents is available on the websi https://uktenders.gov.in & www.uksdm.org from 28.07.2020; 1100 hrs. t 31.08.2020; 1100 Hrs. A pre-bid meeting is scheduled on 10.08.2020 at 1500 Hrs Bids must be submitted online on the website https://uktenders.gov.in on o before 1100 Hrs. 31.08.2020. The technical bids will be opened on 31.08.2020 a

## CIN: L93000KA1990PLC011082 Regd. Off: 54-B, Hoskote Industrial Area (KIADB

Chintamani Road, Hoskote - 562 114, Karnataka, India. Phone Off: 91-80-27971334

Notice is hereby given that the next meeting of Board of Directors of the Company will be held at # A-56 Gulmohar Park, New Delhi - 110049 on Thursday, the 30" Day of July, 2020 at 04:00 p.m. inter alia, consider & approve the unaudited quarterly financial results for the quarter ended 30th June, 2020 as per SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. For Milestone Global Limited

28.07.2020 Anita Rawat Bangalore Company Secretary

orient

switch to smart

#### Orient Electric Limited

Tel: 0674-2396930, Fax: 0674-2396364, Email: investor@orientelectric.com Website: www.orientelectric.com, CIN: L31100OR2016PLC025892

	Quarter Ended					
S.No.	Particulars	30-Jun-2020	30-Jun-2019	31-Mar-2020		
	N. 100000 WWW.000000	Un-Audited	Un-Audited	Audited		
1.	Total Revenue	178.78	568.34	2,061.82		
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	(35.32)	28.61	114,27		
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	(35.32)	28.61	114.27		
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	(27.29)	18.87	78.62		
5.	Total Comprehensive Income for the period	(0.03)	(0.11)	(0.11)		
6.	Equity Share Capital	21.22	21.22	21.22		
7.	Other Equity	9	9	338.17		
8.	Earnings Per Share (of Rs. 1/- each)					
	Basic :	(1.29)	0.89	3.71		
	Diluted :	(1.29)	0.89	3.70		

The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2020 are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com/

For Orient Electric Limited

Place: New Delhi Dated: July 27, 2020

**KIRLOSKAR** 

A Kirloskar Group Company

Road, Khadki, Pune - 411003.

Notice of AGM.

Exchange of India Limited.

in the Notice of AGM.

in Physical

For shares

Dematerialized

account details.

Place: Pune

Date : 27<sup>th</sup> July 2020

held in

Form

Form

electronically, as per details given below:

CIN: L29120PN2009PLC133351

Registered Office: Laxmanrao Kirloskar

**OIL ENGINES LIMITED** 

NOTICE

Notice is hereby given that the 11th Annual General Meeting ('AGM') of

Kirloskar Oil Engines Limited ('the Company') will be held on Friday, the

28th day of August 2020 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing

('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') facility, in compliance of

provisions of the Companies Act, 2013, ('the Act') and Rules thereunder,

including amendments thereto read with the General Circular No.

14/2020 dated 8th April 2020; the General Circular No. 17/2020 dated 13th

April 2020 and the General Circular No. 20/2020 dated 5<sup>th</sup> May 2020

issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as

'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India (SEBI)

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,

including amendments thereto read with the SEBI Circular No.

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12<sup>th</sup> May 2020 (hereinafter

referred to as 'SEBI Circular'), to transact the business set forth in the

In Compliance with the aforesaid MCA Circulars and the SEBI Circular;

the electronic copy of the Notice of the 11th AGM and the Annual Report

for the Financial Year 2019-2020 of the Company will be sent only by

email to all those Members, whose email address (es) are registered with

the Company or the Registrar and Transfer Agent (R & T Agent), viz. Link

Intime India Private Limited or with their respective Depository

Participant(s). The same will be available on the Company's website

www.koel.co.in and on the website of the Stock Exchanges on which the

Company's shares are listed viz. BSE Limited and National Stock

Members can vote either through remote e-voting or e-voting at the time

of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and

procedure for attending the AGM through VC / OAVM facility for the

Members holding shares in dematerialized mode, physical mode and for

members who have not registered their e-mail addresses will be provided

In view of the above, Members are requested to register their email

address(es) or changes therein, if any, at the earliest, to receive aforesaid

AGM Notice, Annual Report and login ID & password for e-voting,

For shares held Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html>

or send email to pune@linkintime.co.in.

registration / updation of email address (es).

The Members (in case of holding shares in physical form) who have not

updated their bank account details for receiving the dividend, if any,

directly in their bank accounts through electronic mode, may update their bank account details through the aforesaid link by uploading the

necessary documents. The Members (in case of holding shares in

dematerialized form) are requested to contact DPs for updating bank

◆ Tel: +91 20 25810341 ◆ Fax: +91 20 25813208

◆ Email: investors@kirloskar.com
 ◆ Website: www.koel.co.in

entered in the link for verification.

select the Company Name - Kirloskar Oil Engines Limited and

follow the registration process as guided therein.

Members are requested to provide details such as Name,

Folio Number, Share Certificate Number, PAN, Mobile Number

and Email ID and also upload the image of Share Certificate /

Aadhaar / valid Passport in PDF or JPEG format (up to 1MB)

alongwith supporting documents. In case of any query,

Member can contact the R&T Agent at

telephone numbers +91 (020) 26160084 / 26161629

On submission of details, an One Time Password (OTP)

will be received by the Member, which needs to be

Kindly contact your Depository Participant (DP) for

By the Order of the Board of Directors

**SMITA RAICHURKAR** 

Company Secretary

For KIRLOSKAR OIL ENGINES LIMITED

**Enriching Lives** 

#### SURANA POWER LIMITED - In LIQUIDATION CIN No. U74999TN2008PLC066902

#### **E-AUCTION SALE NOTICE**

Sale of MS Solid and Scrap Material

About 550 MT of MS Solid Steel and Scrap material located at Raichur, Karnataka will be put up on sale by the Liquidator (Srikanth Dwarakanath) appointed by the Hon'ble NCLT, Chennai Bench, w.e.f. January 28, 2019.

E-Auction on 12th August 2020 from 2 PM to 4 PM at web portal of: https://ncltauction.auctiontiger.net

Call at +91 9930248351 or Email at suranapower.lq@gmail.com for more information. Detailed Sale notice uploaded on the website: https://ncltauction.auctiontiger.net

> For Surana Power Limited - In Liquidation Srikanth Dwarakanath Liquidator

IBBI/IPA-001/IP-P00057/2017-18/10135

Date: 28" July, 2020 Place: Mumbai

### SHILPI CABLE TECHNOLOGIES LIMITED -IN LIQUIDATION

CIN No. L64201DL2006PLC150753

#### E-AUCTION SALE NOTICE

Sale of Assets

- State-of-the-art Cable manufacturing unit including land & building, plant & machinery and all other movable assets at Chaupanki, Dist. Alwar, Rajasthan.
- 2. All assets at Chaupanki, except Manufacturing line supplied by Rosendahl and Upcast Machine by Rautomead 3. All immovable assets at Chaupanki, including Land and
- Building at Chaupanki, Dist. Alwar, Rajasthan 4. All movable assets at Chaupanki, including Plant and
- Machinery at Chaupanki, Dist. Alwar, Rajasthan 5. All movable assets of auto-cable assembly unit including plant
- & machinery at Bhiwadi, Dist. Alwar, Rajasthan. 6. Plant and Machinery supplied by Rosendahl at Chaupanki,
- Dist. Alwar, Rajasthan 7. Plant & Machinery supplied by Rautomead at Chaupanki, Dist.
- 8. Plant & Machinery (only insulation line) by Rosendahl at
- Chaupanki, Dist. Alwar, Rajasthan 9. 3 Motorcycles at Chaupanki, Dist. Alwar, Rajasthan
- E-Auction on 14" August 2020 from 11 AM to 1 PM at web portal

of: https://ncltauction.auctiontiger.net Call at +91 8828576197 or Email at sctl.lq@gmail.com for more information. Detailed Sale notice and other auction related

documents are uploaded on the website: https://ncltauction.auctiontiger.net For Shilpi Cable Technologies Limited - In Liquidation

> Huzefa Fakhri Sitabkhan Liquidator IBBI/IPA-001/IP-P00031/2017-18/10115

sctl.lq@gmail.com, huzefa.sitabkhan@gmail.com Date : July 28, 2020

Place: Mumbai

### From the Front Page

## I-GST refund: Exporters claiming ₹2,000 cr go missing

OUT OF THE non-traceable 7 star exporters, five operated from Delhi, and one each from Mumbai and Kolkata. Further, the revenue department has received adverse reports about 3 star exporters, two in Mumbai and one in Jaipur. "They were involved in export of ready-made garments, kitchenware, utensils, sound system, amplifiers, microphones, sea food, shrimps, unstitched fabric, sarees and dupattas, among other items. They tried to claim IGST refund amounting to ₹28.9 crore unsuccessfully," the official said

Out of 1,474 untraceable exporters, 1,125 exporters are from Delhi alone. Non-existing exporters have also been detected in large numbers at Surat (215), Thane (28), Faridabad (15) and Kolkata (11). "These fraudulent exporters were mainly involved in export of ready-made garments, wallpaper, wall coverings, leather apparel, smoking pipes, mobile phones, cigarette holders, footwear, plastics, floor coverings, ball bearings or roller bearings," a tax official said.

A top tax official said that some exporters identified as fraudulent have been lobbying with some prominent trade associations to claim that government was asking for over 1,500 documents which was affecting genuine exporters where as the Central Board of Indirect Taxes and Customs verifies each exporter in two stage verification with hardly 3-4 documents, the official added.

Another source said the government has so far cleared I-GST refunds of over ₹1.37 lakh crore and only about ₹2,026 crore is pending currently. He added that data analytics based on 360 degree profiling of exporters using multiple data sources (GST, income tax, customs, DGFT, etc) has caught fraudulent exporters from genuine ones with a high degree of success. The analysis, which identified which exporters could be risky, is corroborated after CGST formations carry out a physical and financial verification of the risky exporters.

### Tough data storage guidelines likely to deter Chinese apps THE OTHER provision, which could be applied

to apps from firms which are based in countries sharing land border with India, is that they

GUJARAT AMBUJA EXPORTS LIMITED

CIN-LISIAGEISSUPLEVICESS

Regd. Office: "Ambuja Tower", Opp. Sindhu Bhavan,
Sindhu Bhavan Road, Bodalodev, P.O. Thaltej.
Ahmedabad - 380059, (Gujarat) India,
Phone: 079-61556677, Fax: 079-61556678
mai: infootanisjagroup.com, Website: www.ambujagroup.com

CORRIGENDUM

This is to inform you that the Statutory Advertisement

puarter ended June 30, 2020 was published or

July 27, 2020 in FINANCIAL EXPRESS (ALL

Note I forming part of Notes is printed by mistake. Rest all the information is same as mentioned in said

SONAL MERCANTILE LIMITED RO: 365, Vardhman Plaza, III Floor,

Sector-3, Rohini, New Delhi -85

CIN: L51221DL1985PLC022433,

Tel: 011-49091417

E-mail: sonalmercantile@yahoo.in,

Website: www.sonalmercantile.in

Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Notice is hereby

given that Meeting of the Board of Directors of

the Company will be held on Friday, July 31, 2020

at 05:00 p.m. to, consider and approve, inter

alia, the Audited Financial Results (Standalone &

Consolidated) for the fourth Quarter and Financial

Statements for the year ended March 31, 2020.

This notice is available on the website of the

Company (www.sonalmercantile.in) and on the

website of BSE (https://www.bseindia.com) and

Date: July 27, 2020 Company Secretary

For Sonal Mercantile Limited

SUNDARAM FINANCE HOLDINGS

NOTICE

[Pursuant to Regulation 47 (1) (a) of the

SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015]

Notice is hereby given that a

meeting of the Board of Directors of

the Company will be held on

Tuesday, the 4th August 2020 to

consider and approve the

Standalone and Consolidated

Unaudited Financial Results of the

Company for the guarter ended

Sundaram Finance Holdings Limited

CIN: L65100TN1993PLC025996

Regd. Office: 21, Patullos Road, Chennai 600 002

Tel: 044 2852 1181, Fax: 044 2858 6641

Email: investorservices@sundaramholdings.in

For Sundaram Finance Holdings Limited

Secretary & Compliance Officer

30th June 2020.

Chennai

27.07.2020

Kush Mishra

members may refer to the same for details.

Place: New Delhi

would have to compulsorily store data for around three months.

This provision currently applies to licensed telecom operators but not to any over the top (OTT) players.

By putting such a clause in the proposed intermediary guidelines, the government can always effectively investigate into charges of they indulging in anti-national activities or activities which endanger law and order situation.

With the guidelines distinguishing between firms based in countries sharing land border with the country and those beyond it, a clear distinction can be made between apps and social media platforms of US-based firms like Facebook and Google, officials said.

As is known, the government is in the process of formulating an overall data protection law which would lay down specifically what kind of data is to be stored within the country. The intermediary guidelines would be different from it.

Intermediary guidelines are basically for social media platforms like Facebook, WhatsApp, Google, etc. They are distinguished from other Internet media platforms in the sense that since they do not own or publish original content they have the immunity under IT laws for any alleged malafide items on their platforms. If anything malafide is found or reported on their platform, they are informed and given time to remove such content.

### Global prospects bleak for China's technology champions

ALIBABA WAS touting the global prospects for its cloud business, and DJI was consolidating domination of the drone business. But then came new US sanctions against

Chinese tech firms last October, prompted in part by repression of the Muslim Uighur population in the Western province of Xinjiang. US President Donald Trump has ratcheted

up anti-China rhetoric as he seeks re-election and Chinese President Xi Jinping has taken a tough line. Tensions have also risen between Beijing and other countries over new security laws passed for Hong Kong, and a border skirmish with Indian troops led to an India government ban on 59 Chinese apps.

Now China's top tech players are having contracts cancelled, products banned and investments blocked, with more restrictions on the horizon.

ByteDance could be forced to sell TikTok as Washington considers following India in banning the short video app, a global product that analysts say is worth at least \$20 billion. Huawei is set to lose billions of dollars a

year in revenue from bans on its network equipment, and more countries could follow the US, Britain and others in blocking the company's gear. The US interior department has grounded

the privately held DJI's fleet and halted additional purchases because of data security risks, and more restrictions could be in the offing. Alibaba Group is cutting staff at its UCWeb

subsidiary in India after its popular mobile Web browser was banned by the government. DJI has put IPO plans on ice. The companies are watching geopolitical developments "with white knuckles," said

Daniel Ives, managing director of equity research at Wedbush Securities. Huawei, Alibaba, SenseTime and Megvii declined to comment. ByteDance and Tencent

did not respond to requests for comment. China's foreign ministry said it encourages and directs the country's "strong, rep-

utable companies" to invest overseas in a compliant manner, and hopes other countries will safeguard the legitimate rights and interests of Chinese companies.

"International investment is an important engine driver for economic growth. As

> the global economy is under tremendous downward pressure, all parties should take strong measures to jointly further liberalise and facilitate trade and investment, and create a fair, transparent, and predictable investment environment," it said in a fax.

### India to surpass Brazil this week, US in two weeks

POSITIVITY IS defined as the number of new infections as a share of the number of new tests. While India has more than doubled its testing levels in the last month – from 2.1 lakh on July 1 to 5.2 lakh per day – India's five-day average positivity on Monday at 11.7%, was only slightly lower than the all-time high of 12.8% reached on July 25. Even

though the

are artifi-

depressed

increasing

number of

less reliable

Rapid Anti-

gen Tests

(RAT), they

nonethe-

govern-

less impor-

tant. The

ment plans

to raise test-

ing to one

million a

day; if the

trend in

persists, it

would take

the daily

count to

over a lakh.

positivity

current

numbers

cially

www.sundaramholdings.in Hero MotoCorp Limited Website: www.heromotocorp.com

P N SRIKANT

Place: New Delhi

Date: 27.07.2020

Managing Director

Regd. Office: The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandela Road, Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070 CIN: L35911DL1984PLC017354 | Phone: 011-011-46044220 Fax: 011-46044399 | E-mail: secretarialho@heromotocorp.com

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES Members of the general public and existing shareholders of Hero MotoCorp Ltd. ('Company') are hereby informed that the original Share Certificates, details of which are given hereunder have been reported lost/misplaced/stolen/not received and that pursuant to requests received in this regard the Company intends to issue duplicate share certificates in lieu of the said original Share Certificates in their favour.

Folio no	Shareholders Name	Face value	Distinctive no's	Certificate no's	No sha
HML0067818	MEERA SHRIKANT VAIDYA VIKRAM SHRIKANT VAIDYA SHRIKANT NARAHAR VAIDYA	Rs.2/-	46554796- 46555665	511862	87
HML0163077	AARTI CHOWDHARY	Rs.2/-	160628596- 160633595	518748	50

as mentioned herein above, may submit the same, in writing, with the Company marked to the 'Secretarial Department' at its Registered Office or send an email at secretarialho@heromotocorp.com within 7 days from the date of publication of this Notice. In the meanwhile, members of the public are hereby cautioned against dealing with the above mentioned Share Certificates.

Company Secretary & Chief Compliance Officer

For Hero MotoCorp Ltd. Neerja Sharma

CIN: L70109MH2007PLC174206 Regd Office: 1 Ground Floor Citi Mall, New Link Road,

Tel: +91-22-65526677 | Website: www.spsl.com | E-mail Id: spsl.investors@gmail.com

					(F	Rs. in Lakhs		
		Standalone						
Sr. No.	Particulars	Quarter ended 31-Mar-20	Quarter Ended	Quarter Ended 31-Mar-19	Year Ended 31-Mar-20	Year Ended 31-Mar-19		
NO.			31-Dec-19					
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
1	Total Income From Operations		5	-	26	114		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13)		
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13)		
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13)		
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(14)	(8)	(57)	(30)	(14)		
6	Paid up Equity Share Capital	414	414	414	414	414		
7	Other Equity				(419)	(389)		
8	Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)		95147337596	00.752.000	19000000	CONTRACTOR OF THE PARTY OF THE		
	1) Basic	(0.29)	(0.19)	(1.38)	(0.70)	(0.34)		
	2) Diluted	(0.29)	(0.19)	(1.38)	(0.70)	(0.34)		

Board of Directors of the Company at its Meeting held on 27th July ,2020 along with Independent Auditor's Report. The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('IND AS') notified under Section 133 of

Effective April 1, 2019, the company has adopted Ind AS 116 "Leases" using the modified retrospectively method and hence the comparative information is not restated. The adoption of the standard did not have any material impact on the financial results of the The results will be available on the Company's website; www.spsl.com and have been submitted to the Stock Exchanges where the

the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.

Equity Shares of the company are listed. After the realaxation in lockdown, the Company has resumed from June, 2020 following the protocoals and guideliness issued by the

The figures for the last quarter results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year.

The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary. For Shree Precoated Steels Limited

Date: 27th July, 2020

### CIN: L70109MH2007PLC174206 Regd Office: 1 Ground Floor Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053

SHREE PRECOATED STEELS LIMITED

Tel: +91-7208182677 | Website: www.spsl.com | E-mail Id: spsl.investors@gmail.com EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

		Standalone				
Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended		
No.	Particulars	30-Jun-20	30-Jun-19	31-Mar-20		
2.1559)		Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income From Operations	*	1	26		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(11)	(15)	(31)		
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(11)	(15)	(31)		
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(11)	(15)	(31)		
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(11)	(15)	(30)		
6	Paid up Equity Share Capital	414	414	414		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	7.5-	-	(419)		
В	Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) 1) Basic 2) Diluted	(0.27) (0.27)	(0.36) (0.36)	(0.72) (0.72)		

- The above results were reviewed by audit committee and have been taken on record by the Board of Director's of the Company at
- its meetings held on 27th July 2020, alongwith with limited review report given by the Statutory Auditors. The previous Year / Quarter figures have been regrouped/re-arranged wherever necessary to make them comparable with those
- The results for the Quarter ended 30th June, 2020 are available on BSE Limited website (www.bseindia.com) and on Company's
- After the realaxation in lockdown, the Company has resumed from June, 2020 following the protocoals and guideliness issuedn by the Authorities For Shree Precoated Steels Limited

Harsh L. Mehta Place: Mumbai **Managing Director** 2020, Date: 27th July

### SHREE PRECOATED STEELS LIMITED

Andheri (W), Mumbai - 400 053

**EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS** 

	2		a š	Standalone		
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
NO.		31-Mar-20 Audited	31-Dec-19 Unaudited	31-Mar-19	31-Mar-20	31-Mar-1
				Audited	Audited	
1	Total Income From Operations		5	-	26	114
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(15)	(8)	(56)	(31)	(13
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(14)	(8)	(57)	(30)	(14
6	Paid up Equity Share Capital	414	414	414	414	414
7	Other Equity				(419)	(389
8	Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)	1177	NAME TO POST	en		
	1) Basic	(0.29)	(0.19)	(1.38)	(0.70)	(0.34
	2) Diluted	(0.29)	(0.19)	(1.38)	(0.70)	(0.34

Place: Mumbai Harsh L. Mehta

financialexp.ep.p.in

MILESTONE GLOBAL LIMITED

Registered Office: Unit VIII, Plot No. 7, Bhoinagar, Bhubaneswar-751012, Odisha

	t of the Un-Audited Financial Results for the qua	Quarter	Year Ended	
S.No.	Particulars	30-Jun-2020	30-Jun-2019	31-Mar-2020
	NATIONAL MARKAGINA PRIO	Un-Audited	Un-Audited	Audited
1.	Total Revenue	178.78	568.34	2,061.82
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	(35.32)	28.61	114.27
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	(35.32)	28.61	114.27
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	(27.29)	18.87	78.62
5.	Total Comprehensive Income for the period	(0.03)	(0.11)	(0.11)
6.	Equity Share Capital	21.22	21.22	21.22
7.	Other Equity	9	9	338.17
8.	Earnings Per Share (of Rs. 1/- each)			
	Bosic :	(1.29)	0.89	3.71

 The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on July 27, 2020.

www.nseindia.com) and Company's website (www.orientelectric.com).

Rakesh Khanna Managing Director & CEO